## **FINANCIAL EXPRESS**

#### PUBLIC NOTICE

February 1, 1988 under the Companies Act, 1956 having its registered office at Office No. MIG 944, Ground Floor, TNHB Colony, 1st Main Road, Velachery, Chennai, Tamil Nadu - 600042, is registered with the Reserve Bank of India as a Non-Banking Financial Company (NBFC) vide Certificate of Registration bearing No.B-07.00874 dated 17th April, 2021. The Company has not raised or accepted any public deposits.

2. The present promoters of the Company are Information Interface India Private Limited("IIIPL"), Mr. Amit Vijay Rajpal and Mr. Makarand Ram Patankar holding 3,44,35,567 (36.51%), 29,62,202 (3.14%) and 4,561 (Negligible) fully paid-up equity shares of face value of Rs. 10/- each respectively.

3. Pursuant to the Scheme of Amalgamation of Information Interface India Private Limited ("Transferor Company") with Niyogin Fintech Limited "Transferee Company") and their respective shareholders and creditors ("Scheme"), the Transferor Company shall amalgamate with Niyogin Fintech Limited. In consideration, the Transferee Company shall issue and allot 3,44,35,567 (Three Crore Forty-Four Lakhs Thirty-Five Thousand Five Hundred and Sixty Seven) fully paid-up Equity Share of Rs. 10/- each as fully paid up to the equity shareholders of the Transferor Company whose name s recorded in the register of members in proportion of their shareholding in the Transferor Company.

4.As a result of the aforesaid transaction, the promoters of IIIPL namely Mr. Amit Vijay Rajpal, Mr. Makarand Ram Patankar and Mrs. Jayashree Makarand Patankar will directly hold 2,58,04,344 (27.36%), 43,30,032 (4.59%) and 72,67,954 (7.71%) fully paid-up equity shares of face value of Rs. 10/ fully paid-up equity shares respectively alongwith control of the Company. Any person whose interest is likely to be affected by the proposed change in control of the Company may intimate in writing to the concerned regional office of the Department of Non-Banking Supervision, Reserve Bank of India at Chennai and also to the Company at its registered office within 30 days from the date of publication of this notice stating therein the nature of interest and ground of objection. The Company has already obtained the prior approval for change of Management from Reserve Bank of India Chennai vide email dated July 23, 2020.

This Notice is being given pursuant to RBI Circular DNBR, (PD) CC, No.065/03.10.001/2015-16 dated July 09,2015 and other relevant applicable regulations. This Public Notice is being issued jointly by the Company, IIIPL, Mr. Amit Vijay Rajpal, Mr. Makarand Ram Patankar and Mrs. Jayshree Patankar. For Niyogin Fintech Limited

Name: Tashwinder Singh **Designation: MD & CEO** 

For Information Interface India Private Limited

Name: Makarand Patankar

**Designation: Director** 

Place: Mumbai

(Amit Vijay Rajpal) (Makarand Ram Patankar) (Jayshree Patankar) Date: July 22, 2022

**DUNC**N

#### **DUNCAN ENGINEERING LIMITED**

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30' 2022

Regd. Office: F-33, Rajangaon, MIDC, Tal. Shirur, Dist. Pune -412 220 CIN NO.- L28991PN1961PLC139151

		Q	uarter Ende	d	Year Ended	
SI. No.	Particulars	June 30' 2022	March 31' 2022	June 30' 2021	March 31' 2022	
	ž.	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total Income from Operations	1,669.96	1,715.94	1,111.69	5,637.74	
2	Net Profit from ordinary activities after tax	201.98	256.11	77.20	624.47	
3	Total Comprehensive income for the period (Comprising profit / (loss) for the period and Other Comprehensive Income / (loss) for the period) after tax	204.28	259.90	74.91	628.75	
4	Paid-up Equity Share Capital	369.60	369.60	369.60	369.60	
5	Other Equity as per Balance Sheet of Previous accounting year				3,297.27	
6	Earnings per share (EPS) (Face value of Rs. 10/- each)					
	Basic & Diluted (Rs.)	5.46	6.93	2.09	16.90	

- 1. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on July 22, 2022.
- The above is an extract of the detailed format of quarter ended financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the guarter ended June 30, 2022 are available on the Stock Exchange website, www.bseindia.com and Company's website www.duncanengg.com. By Order of the Board of Directors

Place: Noida (Akshat Goenka) Date: July 22, 2022 Managing Director



### THE TINPLATE COMPANY OF INDIA LIMITED

CIN: L28112WB1920PLC003606 REGD. OFFICE: 4, Bankshall Street, Kolkata 700 001 WORKS: Golmuri, Jamshedpur 831 003 Tel: (033) 2243 5401, Fax: (033) 2230 4170 Email: company.secretariat@tatatinplate.com • Website: www.tatatinplate.com

> EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE OLIARTER ENDED 30TH HINE 2022

(Rupees in Lakhs)						
PARTICULARS	Quarter ended 30th June 2022	Quarter ended 31st March 2022	Quarter ended 30th June 2021	Year ended 31st March 2022		
	Audited	Audited	Audited	Audited		
Total Revenue from operations	1,00,652.65	1,22,687.85	86,629.36	4,24,950.79		
Net Profit / (Loss) for the period before tax and exceptional items	11,370.46	15,213.28	9,203.86	47,118.50		
Net Profit / (Loss) for the period before tax	11,370.46	15,213.28	9,203.86	47,118.50		
Net Profit / (Loss) for the period after tax	8,497.99	11,441.79	6,861.89	35,291.34		
Total Comprehensive Income	8,448.29	11,090.98	6,850.25	34,580.85		
Equity Share Capital (Face value of equity share is Rs. 10/- each)	10,479.80	10,479.80	10,479.80	10,479.80		
Other Equity				1,06,617.18		
Earnings Per Share (in Rupees for continuing and discontinuing operations) (of Rs.10/- each) Basic : Diluted:	8.12 8.12	10.93 10.93	6.56 6.56	33.72 33.72		

Note: The above is an extract of the detailed format of audited financial results for the quarter ended 30th June 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of audited financial results for the quarter ended 30th June 2022 are available on the Stock Exchange websites at www.bseindia.com/ www.nseindia.com. and also on the Company's website at www.tatatinplate.com.

Jamshedpur, Date : July 22, 2022

A TATA Enterprise

R N Murthy **Managing Director** (DIN: 06770611)

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES, NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION DIRECTLY OR INDIRECTLY OUTSIDE INDIA. INITIAL PUBLIC OFFER OF EQUITY SHARES ON THE MAIN BOARD OF THE STOCK EXCHANGES IN COMPLIANCE WITH CHAPTER II OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018, AS AMENDED

#### PUBLIC ANNOUNCEMENT





## SAI SILKS (KALAMANDIR) LIMITED

Our business was started as a partnership firm under the name and style of "Sai Silks" on August 10, 2005 with Nagakanaka Durga Prasad Chalavadi and Jhansi Rani Chalavadi as its partners. Subsequently, Kalyan Sriniyas Annam and Subash Chandra Mohan Annam joined the partnership firm on April 1, 2006 and Suchitra Annam, Sowjanya Annam and Venkata Rajesh Annam joined on March 4, 2008. Further, the name of the partnership firm was also changed to "Sai Silks (Kalamandir)" on March 4, 2008 to incorporate the brand in its name. The partnership firm was subsequently converted into a private limited company and a certificate of incorporation was obtained dated July 3, 2008 under the name and style of 'Sai Silks (Kalamandir) Private Limited' from the Registrar of Companies, Andhra Pradesh at Hyderabad. Our Company was further converted into a public limited company pursuant to a special resolution passed by our Shareholders on May 14, 2009 and a fresh certificate of incorporation consequent upon conversion to public limited company was obtained on May 21, 2009 from the Registrar of Companies, Andhra Pradesh. The name of our Company was changed to its present name, 'Sai Silks (Kalamandir) Limited'. For details of changes in the name and the registered office address of our Company, see 'History and Certain Corporate Matters' on page 207 of the Draft Red Herring Prospectus dated July 21, 2022 ("DRHP").

Registered and Corporate Office: 6-3-790/8. Flat No. 1, Bathina Apartments, Ameerpet, Hyderabad - 500 016, Telangana, India | Telephone: +91 40 6656 6555 Contact Person: Matte Koti Bhaskara Teja, Company Secretary and Compliance Officer | Website: www.sskl.co.in; E-mail: secretarial@sskl.co.in; | Corporate Identity Number: U52190TG2008PLC059968

## PROMOTERS OF OUR COMPANY: NAGAKANAKA DURGA PRASAD CHALAVADI AND JHANSI RANI CHALAVADI

INITIAL PUBLIC OFFERING OF UP TO [●] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 2 EACH ("EQUITY SHARE") OF SAI SILKS (KALAMANDIR) LIMITED (OUR "COMPANY" OR THE "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ₹[♠] PER EQUITY SHARE INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ [♠] PER EQUITY SHARE (THE "OFFER PRICE") AGGREGATING UP TO ₹ [♠] MILLION (THE "OFFER"). THE OFFER COMPRISES OF A FRESH ISSUE OF UP TO [◆] EQUITY SHARES BY OUR COMPANY AGGREGATING UP TO ₹ 6,000 MILLION (THE "FRESH ISSUE") AND AN OFFER FOR SALE OF UP TO 18,048,440 EQUITY SHARES (THE "OFFERED SHARES") AGGREGATING UP TO ₹ [●] MILLION (THE "OFFER FOR SALE"), COMPRISING OFFER FOR SALE OF (A) UP TO 6,410,005 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹ [●] MILLION BY NAGAKANAKA DURGA PRASAD CHALAVADI, UP TO 7,949,520 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹ [●] MILLION BY JHANSI RANI CHALAVADI (COLLECTIVELY, THE "PROMOTER SELLING SHAREHOLDERS"), AND (B) UP TO 3,083,865 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹ [ • ] MILLION BY DHANALAKSHMI PERUMALLA, UP TO 96,750 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹ [●] MILLION BY DOODESWARA KANAKA DURGARAO CHALAVADI, UP TO 261,300 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹ [●] MILLION BY KALYAN SRINIVAS ANNAM, UP TO 138,000 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹ [•] MILLION BY SUBASH CHANDRA MOHAN ANNAM AND UP TO 109,000 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹ [•] MILLION BY VENKATA RAJESH ANNAM (COLLECTIVELY THE "PROMOTER GROUP SELLING SHAREHOLDERS" AND TOGETHER WITH THE PROMOTER SELLING SHAREHOLDERS, THE "SELLING SHAREHOLDERS" ) (THE "OFFER FOR SALE, AND TOGETHER WITH THE FRESH ISSUE, THE "OFFER"). THE OFFER WILL CONSTITUTE [ • ]% OF THE POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY. OUR COMPANY MAY, IN CONSULTATION WITH THE BOOK RUNNING LEAD MANAGERS, CONSIDER A FURTHER ISSUE OF EQUITY SHARES THROUGH A PREFERENTIAL ISSUE OR ANY OTHER METHOD AS MAY BE PERMITTED IN ACCORDANCE WITH APPLICABLE LAW TO ANY PERSON(S), AGGREGATING UP TO ₹ 1,200 MILLION, AT ITS DISCRETION, PRIOR TO FILING OF THE RED HERRING PROSPECTUS WITH THE ROC (THE "PRE-IPO PLACEMENT."). THE PRE-IPO PLACEMENT, IF UNDERTAKEN, WILL BE AT A PRICE TO BE DECIDED BY OUR COMPANY, IN CONSULTATION WITH THE BRLMS. IF THE PRE-IPO PLACEMENT IS COMPLETED, THE FRESH ISSUE SIZE WILL BE REDUCED TO THE EXTENT OF SUCH PRE-IPO PLACEMENT, SUBJECT TO THE OFFER COMPLYING WITH RULE 19(2)(B) OF THE SECURITIES CONTRACTS (REGULATION) RULES, 1957, AS AMENDED ("SCRR") AND THE OFFER CONSTITUTING AT LEAST [ • ] % OF THE POST-OFFER PAID UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR

THE FACE VALUE OF THE EQUITY SHARE IS ₹ 2 EACH. THE OFFER PRICE IS [ •] TIMES THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES. THE PRICE BAND AND THE MINIMUM BID LOT SIZE WILL BE DECIDED. BY OUR COMPANY IN CONSULTATION WITH THE BOOK RUNNING LEAD MANAGERS AND WILL BE ADVERTISED IN ALL EDITIONS OF THE ENGLISH NATIONAL DAILY NEWSPAPER [ • ], ALL EDITIONS OF THE HINDI NATIONAL DAILY NEWSPAPER [+], AND ALL EDITIONS OF THE TELUGU DAILY NEWSPAPER [+] (TELUGU BEING THE REGIONAL LANGUAGE OF TELANGANA WHEREIN THE REGISTERED OFFICE OF OUR COMPANY IS LOCATED), EACH WITH WIDE CIRCULATION, AT LEAST TWO WORKING DAYS PRIOR TO THE BID/OFFER OPENING DATE AND SHALL BE MADE AVAILABLE TO BSE LIMITED ("BSE") AND NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED ("NSE", AND TOGETHER WITH BSE, THE "STOCK EXCHANGES") FOR UPLOADING ON THEIR RESPECTIVE WEBSITES IN ACCORDANCE WITH THE SEBI ICDR REGULATIONS.

In case of any revision in the Price Band, the Bid/ Offer Period shall be extended for at least three additional Working Days after such revision of the Price Band, subject to the total Bid/Offer Period not exceeding 10 Working Days. In cases of force majeure, banking strike or similar circumstances, our Company may, in consultation with the BRLMs, for reasons to be recorded in writing, extend the Bid/Offer Period for a minimum of three Working Days, subject to the Bid/ Offer Period not exceeding 10 Working Days. Any revision in the Price Band, and the revised Bid/ Offer Period, if applicable, shall be widely disseminated by notification to the Stock Exchanges by issuing a public notice, and also by indicating the change on the websites of the BRLMs and at the terminals of the Members of the Syndicate and by intimation to Designated Intermediaries and Sponsor

The Offer is being made through the Book Building Process, in terms of Rule 19(2)(b) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended (the "SCRR"), read with Regulation 31 of the SEBI ICDR Regulations and in compliance with Regulation 6(1) of the SEBI ICDR Regulations wherein not more than 50% of the Offer shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs", and such portion, "QIB Portion") provided that our Company may, in consultation with the BRLMs, allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations ("Anchor Investor Portion"), of which one-third shall be reserved for domestic Mutual Funds, subject to valid Bids being received from domestic Mutual Funds at or above the price at which allocation is made to Anchor Investors ("Anchor Investor Allocation Price"). Further, 5% of the QIB Portion (excluding the Anchor Investor Portion) shall be available for allocation on a proportionate basis only to Mutual Funds and the remainder of the QIB Portion (excluding the Anchor Investor Portion) shall be available for allocation on a proportionate basis to all QIBs (other than Anchor Investors), including Mutual Funds, subject to valid Bids. being received at or above the Offer Price. Further, not less than 15% of the Offer shall be available for allocation on a proportionate basis to Non-Institutional Investors ("Non-Institutional Category") of which (a) onethird of the Non-Institutional Category shall be available for allocation to Bidders with an application size of more than ₹ 200,000 and up to ₹ 1,000,000 and (b) two-thirds of the Non-Institutional Category shall be available for allocation to Bidders with an application size of more than ₹ 1,000,000, and under-subscription in either of these two sub-categories of Non-Institutional Category may be allocated to Bidders in the other sub-category of Non-Institutional Category in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received at or above the Offer Price. Further, not less than 35% of the Offer shall be available for allocation to Retail Individual Investors ("Retail Category"), in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received from them at or above the Offer Price. All Bidders (except Anchor Investors) shall mandatorily participate in this Offer only through the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process and shall provide details of their respective bank account (including UPI ID (defined hereinafter) in case of UPI Bidders (defined hereinafter)) in which the Bid Amount will be blocked by the Self Certified Syndicate Banks ("SCSBs") or the Sponsor Bank, as the case may be. Anchor Investors are not permitted to participate in the Anchor Investor Portion through the ASBA process. For details, see "Offer Procedure" on page 377 of the DRHP.

This public announcement is made in compliance with the provisions of Regulation 26(2) of the SEBI ICDR Regulations to inform the public that the Company is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to undertake an initial public offering of its Equity Shares and has filed the Draft Red Herring Prospectus ("DRHP") dated July 21

Pursuant to Regulation 26(1) of the SEBI ICDR Regulations, the DRHP filed with SEBI shall be made available to public for comments, if any, for period of at least 21 days, from the date of such filing by hosting it on the website of SEBI at www.sebi.gov.in, websites of the Stock Exchanges i.e BSE at www.bseindia.com and NSE at www.nseindia.com and the website of the BRLMs, i.e. Motilal Oswal Investment Advisors Limited at www.motilaloswalgroup.com; Edelweiss Financial Services Limited at www.edelweissfin.com; and HDFC Bank Limited at www.hdfcbank.com. Our Company invites the members of the public to give their comments on DRHP filled with SEBI with respect to disclosures made therein. The members of the public are requested to send a copy of their comments to SEBI, to the Company Secretary and Compliance Officer of our Company and/or the BRLMs at their respective addresses mentioned below. All comments must be received by SEBI and/or our Company and/or the BRLMs and/or the Company Secretary and Compliance Officer on or before 5:00 p.m. on the 21st day from the aforesaid date of filing the DRHP with SEBI

Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in the Offer unless they can afford to take the risk of losing their entire investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Offer. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Offer, including the risks involved. The Equity Shares in the Offer have not been recommended or approved by SEBI, nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of the DRHP. Specific attention of the investors is invited to "Risk Factors" on page 30 of the DRHP. Any decision to invest in the Equity Shares described in the DRHP may only be made after the Red Herring Prospectus has been filed with the RoC and must be made solely on the

basis of such Red Herring Prospectus. The Equity Shares, when offered, through the Red Herring Prospectus, are proposed to be listed on BSE and NSE.

For details of the main objects of the Company as contained in its Memorandum of Association, see "History and Certain Corporate Matters" beginning on page 207 of the DRHP. The liability of the members of the Company is limited. For details of the share capital and capital structure of the Company and names of the signatories to the Memorandum of Association and the number of shares subscribed by them of the Company, see "Capital Structure" beginning on page 77 of DRHP.

	BOOK RUNNING LEAD MANAGERS				
MOTILAL OSWAL	€ Edelweiss Ideas create, values protect	HDFC BANK We understand your world	Bigshare Services Pvt. Ltd.		
Motilal Oswal Investment Advisors Limited Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite Parel ST Depot, Prabhadevi, Mumbai - 400 025, Maharashtra, India Telephone: +91 22 7193 4380 E-mail: sskl.ipo@motilaloswal.com Investor Grievance E-mail: moiaplredressal@motilaloswalgroup.com Website: www.motilaloswalgroup.com Contact Person: Subodh Mallya / Kirti Kanoria SEBI Registration No.: INM000011005	Edelweiss Financial Services Limited 6" Floor, Edelweiss House, Off C.S.T Road, Kalina, Mumbai - 400 098, Maharashtra, India Telephone: + 91 22 4009 4400 E-mail: sskl.ipo@edelweissfin.com Investor Grievance ID: customerservice.mb@edelweiss.com Website: www.edelweissfin.com Contact Person: Dhruv Bhavsar / Lokesh Singhi SEBI Registration Number: INM0000010650	HDFC Bank Limited Investment Banking Group, Unit No. 401 & 402, 4° Floor, Tower B Peninsula Business Park, Lower Parel, Mumbai - 400 013, Maharashtra, India Telephone: +91 22 3395 8233 E-mail: ssklipo@hdfcbank.com Investor Grievance E-mail: investor.redressal@hdfcbank.com Website: www.hdfcbank.com Contact Person: Kunal Thakkar SEBI Registration No.: INM000011252	Bigshare Services Private Limited Office No S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai – 400093 Telephone: +91 22 62638200 E-mail: ipo@bigshareonline.com Investor Grievance e-mail: investor@bigshareonline.com Website: www.bigshareonline.com Contact Person: Jibu John SEBI Registration No.: INR000001385		

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the DRHP.

For Sai Silks (Kalamandir) Limited On behalf of the Board of Directors

Company Secretary and Compliance Officer

SAI SILKS (KALAMANDIR) LIMITED is proposing, subject to receipt of requisite approvals, market conditions and other considerations to undertake an initial public offer of its Equity Shares and has filed the DRHP dated July 21, 2022 with SEBI on July 22, 2022. The DRHP is available on the website of SEBI at www.sebi.gov.in as well as on the websites of the Stock Exchanges i.e. BSE at www.bseindia.com and NSE at www.nseindia.com and is available on the website of the BRLMs , i.e. Motilal Oswal Investment Advisors Limited at www.motilaloswalgroup.com; Edelweiss Financial Services Limited at www.edelweissfin.com; and HDFC Bank Limited at www.hdfcbank.com. Any potential investor should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, see "Risk Factors" beginning on page 30 of the DRHP. Potential investors should not rely on the DRHP filed with SEBI in making any investment decision.

The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933 (the "U.S. Securities Act") or any state securities laws in the United States, and unless so registered, and may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and applicable U.S. state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold outside the United States in offshore transactions in reliance on Regulation S and the applicable laws of each jurisdictions where such offers and sales are made. There will be no public offering of the Equity Shares in the United States.




Place: Hyderabad, Telangana

Date: July 22, 2022









### **Kallam Textiles Limited**

Our Company was incorporated as Kallam Agros Limited on February 18, 1992 under the Companies Act, 1956 with the Registrar of Companies, Andhra Pradesh. The name of our Company was changed to Kallam Spinning Mills Limited and fresh Certificate of Incorporation dated September 22, 1994 was issued. The name of our Company was further changed to Kallam Textiles Limited and fresh Certificate of Incorporation dated April 09, 2018 was issued. The Corporate Identification Number of our Company is L18100AP1992PLC013860. For Changes in Registered Office of our Company, please refer to "General Information" on page 26 of the Letter of Offer.

> Registered & Corporate Office: N.H 5, Chowdavaram, Guntur, Andhra Pradesh – 522 019 Tel. No.: +91 863 2344016; Fax No.: +91 863 2344000 Company Secretary & Compliance Officer: Mr. Golagani Ramesh Kumar E-mail: corp@ksml.in; Website: www.ksml.in

OUR PROMOTERS: POLURI VENKATESHWARA REDDY, GURRAM VENKATA KRISHNA REDDY, KALLAM MOHAN REDDY & MOVVA **VENKATA SUBBA REDDY** 

SSUE OF 99,91,187 FULLY PAID-UP EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 2 EACH ("EQUITY SHARES") OF KALLAM TEXTILES LIMITED ("KALLAM" OR THE "COMPANY" OR THE "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ₹ 10/- PER EQUITY SHARE (INCLUDING A PREMIUM OF ₹ 8/- PER EQUITY SHARE) FOR AN AGGREGATE AMOUNT OF ₹ 999.12 LAKHS TO THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS ON RIGHTS BASIS IN THE RATIO OF 7 (SEVEN) EQUITY SHARES FOR EVERY 30 (THIRTY) FULLY PAID-UP EQUITY SHARES HELD BY THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS ON THE RECORD DATE, I.E. JUNE 03, 2022 (THE "ISSUE"). FOR FURTHER DETAILS, SEE "TERMS OF THE ISSUE" **BEGINNING ON PAGE 123 OF THE LETTER OF OFFER.** 

## **BASIS OF ALLOTMENT**

opened for subscription on Thursday, June 23, 2022 and closed on Thursday, July 07, 2022 and the last date for On-Market Renunciation of Rights Entitlements was Monday, July 04, 2022. The total number of Applications received were 940 or 1,23,69,452 Equity Shares which includes Applications for subscriptions to additional Equity Shares. Total 223 Applications were rejected due to technical reasons as disclosed in the Letter of Offer. A total of 4,76,296 Rights Equity Shares were rejected,. The total number of valid Applications received were 717 Applications for 1,18,93,156 Rights Equity Shares, which was 119.03% of the number of Rights Equity Shares under the Issue. In accordance with the Letter of Offer and the Basis of Allotment finalized on July 14, 2022, in consultation with the Lead Manager, Registrar to the Issue and BSE Limited ('BSE"), the Designated Stock Exchange, the Board of Directors of the Company allotted 99,91,187 Rights Equity Shares on July 15, 2022 to the successful Applicants. All valid Applications have been considered for allotment.

1. The break-up of application forms received and rejected from the Shareholders and the Renouncees is as under:

Category		Gross		Less: Rejection	s/(including p	artial rejections)		Valid	
	Applications	Equity Shares	Amount (₹)	Applications	Equity Shares	Amount (₹)	Applications	Equity Shares	Amount (₹)
Eligible Equity Shareholders	921	1,20,89,991	12,08,99,910.00	223	4,76,296	47,62,960.00	698	1,16,13,695	11,61,36,950.00
Renouncees	19	2,79,461	27,94,610.00	0	0	0.00	19	2,79,461	27,94,610.00
Total	940	1,23,69,452	12,36,94,520.00	223	4,76,296	47,62,960.00	717	1,18,93,156	11,89,31,560.00

2. Basis of Allotment:

Summary of Allotment in various categories is as under:

Category	No. of Applications	Number of Rights Equity Shares Allotted - against Entitlement	Number of Rights Equity Shares Allotted - Against valid additional shares	Total Rights Equity Shares Allotted
Eligible Shareholders	698	54,00,457	45,36,029	99,36,486
Renouncees	19	54,701	0	54,701
Total	717	54,55,158	45,36,029	99,91,187

ntimation for Allotment / refund / rejection cases: The dispatch of allotment advice cum refund / unblocking of ASBA Accounts intimation and intimation for rejection, as applicable, to the Investors has been completed on July 16, 2022. The instructions to SCSBs for unblocking of funds were completed on July 15, 2022. The listing application was filed with BSE on July 16, 2022 and subsequently, the listing approval was received on July 18, 2022 from BSE. The credit of Rights Equity Shares in dematerialised form to respective demat accounts of Allottees was completed on July 20, 2022 and July 21, 2022 by CDSL and NSDL respectively. For further details, see "Terms of the Issue - Allotment advice or refund / unblocking of ASBA accounts" on Page 143 of the Letter of Offer. The trading in the Rights Equity Shares issued in the Rights Issue shall commence on BSE upon receipt of trading permission. The trading is expected to commence on or about July 25, 2022. Further, in accordance with SEBI circular bearing reference - SEBI/HO/CFD/DIL2/CIR/P/2020/13 dated January 22, 2020, the request for extinguishment of Rights Entitlements has been sent to NSDL & CDSL on July 19, 2022.

INVESTORS MAY PLEASE NOTE THAT THE EQUITY SHARES CAN BE TRADED ON THE STOCK EXCHANGE ONLY IN DEMATERIALISED FORM **DISCLAIMER CLAUSE OF SEBI** 

The Letter of Offer has been filed with SEBI in terms of SEBI ICDR Regulations for dissemination purpose only. **DISCLAIMER CLAUSE OF THE BSE** 

"It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited should not in any way be deemed or construed that the letter of offer has been cleared or approved by BSE Limited, nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the letter of offer. The investors are advised to refer to the letter of offer for the full text of the Disclaimer clause of the BSE Limited.

≪ Smc

**LEAD MANAGER TO THE ISSUE** 

**SMC Capitals Limited** 11/6B, Ground Floor, Shanti Chamber, Pusa Road, New Delhi - 110005 **Tel:** +91-11-30111000/40753333 **Fax:** +91-11-25754365 Email: rights.kallam@smccapitals.com Website: www.smccapitals.com Investor Grievance: investorgrievance@smccapitals.com Contact Person: Sri Krishna Tapariya **SEBI Regn No:** INM000011427



**Bigshare Services Private Limited** Office No. S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai – 400 093 **Tel.:** +91 22 6263 8200/22 Fax: +91 22 6263 8299 **E-mail:** rightsissue@bigshareonline.com Investor Grievance: investor@ bigshareonline.com Website: www.bigshareonline.com Contact Person: Vijay Surana **SEBI Regn. No.:** INR000001385

**REGISTRAR TO THE ISSUE** 

**COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER KALLAM TEXTILES LIMITED** 



Mr. Golagani Ramesh Kumar N.H 5, Chowdavaram, Guntur, Andhra Pradesh – 522 019 Tel. No.: +91 863 2344016 E-mail: corp@ksml.in; Website: www.ksml.in

Investors may contact the Registrar or the Company Secretary and Compliance Officer for any pre-Issue or post-Issue related matter. All grievances relating to the ASBA process may be addressed to the Registrar, with a copy to the SCSBs, giving full details such as name, address of the Applicant, contact numbers, e-mail address of the sole / first holder, folio number or demat account number, number of Rights Equity Shares applied for, amount blocked, ASBA Account number and the Designated Branch of the SCSBs where the Application Form or the plain paper application, as the case may be, was submitted by the Investors along with a photocopy of the acknowledgement. For details on the ASBA process, see "Terms of the Issue" on page 125 of the Letter of Offer.

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES OR THE BUSINESS PROSPECTS OF THE COMPANY.

> For Kallam Textiles Limited On behalf of Board of Directors Mr. Golagani Ramesh Kumar

Place: Guntur Date: July 22, 2022

**Company Secretary and Compliance Officer** The Letter of Offer is available on the website of SEBI at <u>www.sebi.gov.in</u>, on the website of BSE Limited at <u>www.bseindia.com</u>, on the

website of Lead Manager to the Issue i.e., SMC Capitals Limited at www.smccapitals.com, on the website of Registrar to the Issue, i.e, Bigshare Services Private Limited at www.bigshareonline.com and on the website of the Company at www.ksml.com. Investors should note that investment in equity shares involves a degree of risk and for details relating to the same, please see section titled "Risk Factors" on page 12 of the Letter of Offer.

The Rights Entitlements and the Rights Equity Shares have not been and will not be registered under the United States Securities Act of 1933, as amended ("Securities Act"), or the securities laws of any state of the United States and may not be offered or sold in the United States, except in a transaction not subject to, or exempt from, the registration requirements of the securities act and applicable state securities laws. The Rights Entitlements and Rights Equity Shares were offered and sold only to persons outside the United States in offshore transactions as defined in and in reliance on Regulation S under the securities act ("Regulation S"). There was no public offering



# येस बॅंक लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः येस बँक हाऊस, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, सांताकुझ (पृ), मुंबई-४०० ०५५.

# ताबा सूचना (कलम नियम ८(१) अंतर्गत - स्थावर मालमत्तेकरिता)

वित्तिय मत्तेची सुरक्षितता आणि पुनर्रचना आणि सुरक्षा हित कायदा २००२ची अंमलबजावणीच्या तरतुदीअंतर्गत आणि सुरक्षा हित (अंमलबजावणी) नियम २००२ च्या नियम ९ यासह वाचलेल्या कायद्याच्या कलम १३(१२) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणी अंतर्गत "येस बँक लिमिटेड"चे प्राधिक अधिकारी असलेल्या निम्नस्वाक्षरीकारांनी ६० दिवसांच्या आत उक्त कायद्याच्या कलम १३(२) अंतर्गत संबंधित सूचनांमध्ये नमुद केलेल्या रकमेची परतफेर करण्याकरिता याखाली नमुद्र केलेल्या संबंधित ऋणकोंवर यांच्यावर फर्माविणाऱ्या मागणी सचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

संबंधित ऋणको रकमेची परतफेड करण्याकरिता असमर्थ ठरले आहेत, वाह्वारा ऋणको तसेच आम जनतेस सूचना देण्यात येते की निम्नस्वाक्षरीकारांनी उक्त नियमांच्य नियम ९ यासह वाचलेल्या उक्त कायद्याच्या कलम १३(४) अंतर्गत त्याला / तिला प्रदान केलेल्या अधिकारांच्या अंमलबजावणीत याखालील वर्णिलेल्या मालमतेच

विशेषकरून संबंधित ऋणको तसेच आम जनतेस यादारा सावध करण्यात येते की त्यांनी उक्त मालमत्तेशी व्यवहार करू नये आणि या मालमत्तेबाबत केलेल

ॠणको/ सह-ॠणको/ हमीदाराचे नाव	लोन अका. नं.	गहाणवट मालमतेचे वर्णन (१३(२) सूचनेनुसार संपूर्ण पत्ता)	१३(२) सूचनेनुसार एकूण दावा रक्कम	कलम १३(२) अंतर्गत सूचनेची तारीख ताब्याची तारीख
उस्मानगणी एम धारवाडकर, असिफ उस्मानगणी धारवाडकर,	AFH 000800238988	फ्लंट नं. ए-३ ५०४ झर्बीया, इफ्फियल सिटी चाकण तळेगाव रोड, चाकण, पुणे-४१०५०१, मोजमापाचा ३२.७४ चौ.मी. एकत्रीत जोडून असलेली बालकनी मोजमापाची ५.३९ चौ.मी., याअधिक एकत्रीत	26,17,955.98	17.01.2022
अरिफ उस्मानगणी धारवाडकर		त्याकरिता अनुलग्नक ५.९४ चौ.मी. एरिआ असलेला नेत्र पातळीकडील ओपन टेरेसच्या एकमेव वापर हक्कासह. मालकीचा.		18.07.2022
योगेश लहू बिराजदार,	AFH	फ्लॅट नं. ११५ सी-९ सारा सिटी खराबावाडी, चाकण,	Rs.	17.01.2022
मंगल माधव बिराजदार	00080051607	पुणे- ४१०५०१, मोजमापाचा २२.०३ चौ.मी.	12,06,022.54	18.07.2022
निश्चित केलेल्या तारखेपूर्वी कोष	गत्वाही वेळेस भरली गेल्य ाकरिता आमच्याद्वारा कोण	घालेली सर्व किंमत, आकार व खर्च यासह एकत्रित अ ॥स, सुरक्षित मत्तेची आमच्याकडून विक्रि किंवा हस्तांत ।तेही पुढील पाऊल उचलण्यात वेणार नाही.	रण केले जाणार नाहं	

# **CORPORATION LTD.** (Govt. of Maharashtra Undertaking)

Acharya Donde Marg, Parel, Mumbai-400 012, Maharashtra, India Phone No.: 022-24147564/24129320-22, E-mail: mm@vaccinehaffkine.com **E-TENDER NOTICE 2022-2023** 

Sr.No. Description

HAFFKINE BIO-PHARMACEUTICAL CORP. LTD. (GOVT. OF MAHARASHTRA UNDERTAKING) publishing E-tenders for purchase of following items for our Parel, Pimpri & HAFFKINE AJINTHA PHARMACEUTICAL Jalgaon units.

Raw Materials Various API & Excipients for our	•	Packing Materials
/arious API & Excipients for our	- 1	
pharmaceutical production	<u>'</u>	Moulded Glass Vials
Consumables	2	Grey Butyl Rubber Stoppers (RFS)
	3	Duplex Boxes
Hay (ATS Pimpri)	4	Aluminum Seals
aboratory Chemicals & Glassware	5	25 MM PP Caps
Services		
Domestic Air Cargo Agent		
3	lay (ATS Pimpri) aboratory Chemicals & Glassware ervices	lay (ATS Pimpri) 4 aboratory Chemicals & Glassware 5 ervices comestic Air Cargo Agent

A details of this e-tender is available on https://mahatenders.gov.in. Interested bidders are requested to submit their bids online within stipulated time period. E-mail address mm@vaccinehaffkine.com Phone No. 022-24147564/ 24129320-22 **Materials Manager** 

Haffkine Bio-Pharmaceutical Corporation Ltd.

Sr.No. Description

DGIPR/2022-2023/2125

डकन डोजोनेआरंग लिमिटेड दणीकत कार्यालयः एफ-३३ रांजणगाव, एमआयडीसी, तालुका शिरूर, जिल्हा पूणे- ४१२ २२० सीआवएन : एल२८९९१पीएन१९६१पीएलसी१३९१५१

३० जून २०२२ राजा संपलल्या	ातमाहाकारता अलख	।।पाराक्षत ।वात्त	तयानष्कषाच	ाववरण
•		(प्रती	भाग डेटा वगळत	ा रुपये लाख
		संपलेली तिमाही		संपलेले व
तपशील	३० जन, २०२२	३१ मार्च २०२२	३० जन, २०२१	३१ मार्च २०

अ.			संपलेली तिमाही		संपलेले वर्ष
क्र.	तपशील	३० जून, २०२२ (अलेखापरीक्षित)	SSSS 2004-FC 114	३० जून, २०२१ (अलेखापरीक्षित)	MECHE COMPLE
8	प्रवर्तनाकडील एकूण उत्पन्न	१,६६९.९६	१,७१५.९४	१,१११.६९	५,६३७.७४
?	करानंतर सामान्य कार्यांकडील निव्वळ नफा	२०१.९८	२५६.११	७७,२०	६२४.४७
W	कालावधीकरिता एकूण व्यापक उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट नफा/(तोटा) व कालावधीकरिता अन्य व्यापक उत्पन्न/(तोटा)) करानंतर	२०४.२८	२५९.९०	98.98	६२८.७५
૪	भरणा केलेले समन्याय भाग भांडवल	३६९.६०	३६९,६०	३६९.६०	३६९.६०
4	मागील लेखांकन वर्षाच्या ताळेबंदानुसार अन्य समन्याय				३,२९७.२७
ઘ	प्रती भाग कमाई (ईपीएस) (प्रत्येकी रु १०/-चे दर्शित मृल्य) मूलभृत व सौम्य केलेले (रु.)	५.४६	<b>६.</b> ९३	7.09	१६.९०

१) वरील निष्कर्षांचे लेखा समितीद्वारा परिक्षण करण्यात आले होते व २२ जुलै, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या सभेत त्यांच्याद्वारा मान्य करण्यात आले होते.

२) वरील विवरण सेबी (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे फाईल केलेल्या संपलेल्या तिमाही वित्तिय निष्कर्षाचे सविस्तर प्रारूप आहे. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या

तिमाहीकरिता वित्तिय निष्कषांचे संपूर्ण प्रारूप www.bseindia.com या स्टॉक एक्सचेंजेच्या वेबसाईटवर आणि

www.duncanengg.com या कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तारीखः २२ जुले, २०२२

व्यवस्थापन संचालक

इंडियन बेंक Indian Bank ALLAHABAD

खडकी शाखा २ व ३ खडकी बिझनेस सेंटर, सर्व्हे क्र.१३४/बी, डॉ. आंबेडकर रोड, खडकी,

संचालक मंडळाच्या आदेशाहार

(अक्षत गोएंका)

पुणे ४९९००३. फोन नं.: ०२०-२५८९०९३८/६५२०, ई-मेल: kirkee@indianbank.co.in स्थावर मालमत्ता विक्रीसाठी विक्री सूचना

# [See Proviso to rule 8 (6)]

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनाशिअल ॲसेट्स ॲंण्ड एन्फोर्संमेन्ट ऑफ सिक्युरिटी इन्टरेस्ट ॲक्ट, २००२ तरतुदी या सिक्युरिटीं इन्टरेस्ट (एन्फोर्समेन्ट) नियमावली २००२ च्या नियम ८(६)नुसार अंतर्गत या सह वाचण्यात याव्यात अचल मालमेत्तेच्या विक्रीसाठी ई – लिलाव सूचना

सामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचीत करण्यात येते खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता हि यांच्या कडे तारण ठेवली असून त्यावर सिक्युअर क्रेडिटर्स यांचा बोजा आहे. **इंडियन बँके खडकी शाखेचे** यांच्या कडे तारण ठेवली असून त्यावर सिक्युअर क्रेडिटर्स यांचा बोजा आहे इंडियन बॅकेचे कायदे कृत अधिकारी यांनी या तारण मालमत्तेची विक्री १०.०८.२०२२, रोजी लिलाव करण्यात येईल त्याचा रचनात्मक/प्रतिकात्मक ताबा घेतला असून सदर मालमत्ता 'जशी आहे तशी' 'जी जेथे आहे तेथे', 'जशी आहे तशी' या तत्वावर विक्री करावयाचे ठरवले आहे. त्याचे विद्यमान मालक **श्री. हर्षल राजेंद्र कमाने** रा. फ्लॅट नं.२०१, दुसरा मजला, शक्तीकृपा अपार्टमेंट, स नं.११, हिसा क्र.३, मयूर पार्क, लेन नं.४, विल्यमनगर, पिंपळे गुरव, पुणे-४११०३३ **सौ. निर्मल राजेंद्र कमणे** रा. फ्लॅट नं.३०, गाडी अड्डा, न्यू कॅन्टोन्मेंत क्वार्टर्स, खडकी, पुणे-४११००३ यांच्याकडून रक्कम **रू.१८,३७,७४२/- (रुपये अठरा लाख सदतीस हजार सातशे** बेचाळीस फक्त) १८/०७/२०२२ या रकमेचे वसुलीसाठी इंडियन बँक खडकी शाखा, सिक्युअर क्रेडिटर्स यांनी विक्री करण्याचे ठरविले आहे.

विक्रीस आणण्याच्या हेतूने नेमका उल्लेख करून वर्णन केलेल्या संपत्तीची विशिष्ट माहिती खालीलप्रमाणे;			
तपशीलवार द्यावयाचे वर्णन	राखीव किंमत	ईएमडी	अगोदरचा बोजा
सर्व भाग आणि पार्सल निवासी मालमत्तेचा ज्यामध्ये फ्लॅट क्र. २०१, २रा मजला, शक्ती कृपा अपार्टमेंट, स नं. ११, हिसा क्र. ३, मयूर पार्क लेन क्र. ४, विल्यमनगर, पिंपळे गुरव, तालुका– हवेली, पुणे –४११०३३ क्षेत्रफळ ६१६ स्क्वे.फुट बिल्ट अप, आणि चतुःसिमा– पूर्वे: मोकळी जागा पश्चिम: पॅसेज आणि जिना केस	39.89	३.१६१ लाख	बँकेला ज्ञात नाही

उत्तर: फ्लॅट क्रमांक २०२ <b>दक्षिण:</b> फ्लॅट क्रमांक २१०	
मालमत्ता आयडी : IDIB6025234585	एओ आयडी : IDIB0473388
लिलाव उघडण्याची तारीख आणि वेळ १०.०८.२०२२, ११:००:०० तास	लिलाव बंद होण्याची तारीख आणि वेळ
मालमत्ता पाहण्याची तारीखः ०८/०८/२०२२ ते ०९/०८/२०२२	१०.०८.२०२२, १७:००:०० तास
इएमडी खाते क्र. ६१६१८८५८०४,	बोली वाढवण्याची रक्कम :रु. २०,०००/

विक्री संदर्भात अधिक माहिती नियम व अटी आमच्या पुढील दिलेल्या आमची सिक्युरिटी क्रेडिटर्सच्या वेबसाइट लिंक "https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp?property\_id=IDIB6514355163" বर

दिलेल्या आहेत.

सीए- इंडियन बँक, भोसरी शाखा, पुणे

बोलीधारकांनी ऑनलाईन बोलीमध्ये भाग घेण्यासाठी आमच्या ई लिलावाची सेवा प्रदाता एमएसटीसी लि.यांची वेब साईट (www.mstcecommerce.com) वर दिलेल्या आहेत.तांत्रिक सहाय्यासाठी कृपया कॉल करा एमएसटीसी हेल्पडेस्क नं. 033-२२९०१००४ आणि अधिक माहितीसाठी चे संपर्क क्रमांक सर्व्हिस प्रोव्हायडर्स च्या हेल्प डेस्कवर आहेत. नोंदणी स्थिती माहितीसाठी एमएसटीसी लि. कृपया संपर्क साधा ibapiop@mstcecommerce.com आणि इएमडी नोंदणी स्थिती

माहितीसाठी ibapifin@mstcecommerce.com संपर्क साधा. मालमत्तेचा तपशील आणि मालमत्तेच्या छायाचित्रांसाठी https://ibapi.in '9८००१०२५' आणि '०११-४९१०६१३१ संपर्क करावा. निविदाकारांना वेबसाइट https://ibapi.in आणि www.mstcecommerce.com मधील मालमत्ता शोधताना वर नमूद केलेला प्रॉपर्टी आयडी नंबर वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दिनांक : १९/०७/२०२२ स्थळ: पुषे epaper: loksatta.com

(मजकूरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्म धरावा)

IFSC CODE: IDIB000B174

🙏 ॲक्सिस बँक लि.

शाखा : स्टर्लिंग प्लाझा, तळ मजला, साई पेट्रोल पंपासमोर, जे. एम. रोड, पुणे - ४११ ००४. नॉदणीकत कार्यालय: 'त्रिशुल', ३रा मजला, समर्थेश्वर मंदिरासमोर, लॉ गार्डन एलिस ब्रिजजवळ, अहमदाबाद ३८०००६

ताबा नोटीस रुल ८(१) स्थावर मालमत्तांकरीता

मागणी नोटीसीची

ज्याअर्थी खाली सही करणार **ॲक्सिस बॅक लि**.चे अधिकृत अधिकारी यांनी, दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायर्नेन्शिअल ॲसेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ऑक्ट २००२ च्या सेक्शन १३(१२) आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या रूल ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमुद केलेले कर्जदार यांना सदर कायद्याच्या सेक्शन १३(२) अंतर्गत त्यांच्या नावासमोर नमुद केलेल्या तारखांना मागणी नोटीस बजावली होती की, त्यांनी सदर नोटीसीत त्यांच्या नावासमोर नमूद केलेली, बॅंकेला येणे असलेली रक्कम सदर नोटीसीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परत करावी. कर्जदार,जामीनदार आणि इतर सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने, विशेषतः कर्जदार, जामीनदार आणि इतर व सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सेक्शन १३(४) रूल ६ व ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार, जामीनदार आणि इतर यांच्या नावासमोर नमूद केलेल्या गहाण मालमत्तांचा सदर नमूद तारखांना प्रतिकातमक ताबा घेतला आहे. विशेषत: कर्जदार/जामीनदार तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमत्तांसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो **ॲक्सिस बँक लि., पुणे** यांना खाली नमूद केलेल्या येणे असलेल्या रक्कमेच्या अधीन राहील. सरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सदर कायद्याच्या सेक्शन १३(८) अंतर्गत तरतुर्दीकडे बेधन घेतले जात आहे.

<b>ж</b> .	कर्जदार/सह–कर्जदार/जामीनदार यांची नावे आणि पत्ते	येणे रक्कम रूपये	तारीख ताबा घेतल्याची तारीख आणि प्रकार
- 8	चौधरी, बी विंग, फ्लॅट नं. ३०२, शांती टेरेस, स.नं.	रु. २८,०७,६२८.४३/- (रूपये अञ्चावीस लाख सात हजार सहाशे अञ्चावीस आणि पैसे त्रेचाळीस फक्त) दि. २२/०३/२०२२ रोजी (दि.	56/03/5055
	८९/१/१, सूसगाव, विद्या व्हॅली शाळेजवळ, पुणे ४११०२१.	२२/०३/२०२२ पर्यंतचे लागू केलेल्या व्याजासहीत) आणि त्यावरील दि. २३/०३/२०२२ पासूनचे करारानुसार होणारे सदर रक्कम परत करेपर्यंतचे व्याज यांसहीत	२०/०७/२०२२

गहाण मालमत्तेचा तपशील : बिल्डींगच्या युनिट/फ्लॅट नं. बी-३०२ चा सर्वसामाईक भाग, शांती टेरेस, विद्या व्हॅली स्कूलजवळ, स. नं, ८९/१, ८९/१/१ (भाग १२७/३) सुसगाव, पाषाण, पुणे

२ | १) हेमाराम खियारामजी चौधरी, २) पपृदेवी हेमाराम | रु. ४३,७८,१९१.००/ - (रूपये त्रेचाळीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार 26/03/5055 चौधरी, बी - ३०२, शांती टेरेस सोसायटी, विद्या एकशे एक्क्याण्णव फक्त) दि. २५/०३/२०२२ रोजी (दि. व्हॅली शाळा रोड, सूसगाव, पुणे ४११०२१. तसेच: २५/०३/२०२२ पर्यंतचे लागू केलेल्या व्याजासहीत) आणि 20/00/2022 फ्लॅट नं. डी-१३०२, यशविन हिंजवडी, सं.नं. २८६, त्यावरील दि. २६/०३/२०२२ पासूनचे करारानुसार होणारे सदर रक्कम परत करेपर्यंतचे व्याज यांसहीत मान गाब, ता. मुळशी, पुणे ४११०५७.

ग**हाण मालमत्तेचा तपशील :** फ्लॅट नं. डी-१३०२ चा सर्वसामाईक भाग, १३ वा मजला, चर्ट्ड क्षेत्रफळ ४५.३८ चौ. मी. बंद बाल्कनीचे क्षेत्रफळ ७.८९ चौ. मी. आणि मोकळ्या टेरेसचे क्षेत्रफळ ७.७१ चौ. मी.,२ चाकी गाडीचा पार्किंग नं. ८८० सहीत, यशविन हिंजवडी प्रोजेक्ट, स. नं. २८६/४/१ए, २८६/४/१बी, २८६/४/१/सी व २८६/४/१/डी ) जुना स. नं. २८६/४, २८६/५, यावर बांधण्यात आलेला, गाव मान ता. मुळशी, पुणे येथे स्थित.

दिनांक : २०/०७/२०२२ स्थळ : सुसगाव, माण

Haffkine

अधिकृत अधिकारी, ॲक्सिस बँक लि.

Indian Bank इंडियन बैंक ALLAHABAD

# खडकी शाखा

२ व ३ खडकी बिझनेस सेंटर, सव्हें क्र.९३४/बी, डॉ. आंबेडकर रोड, खडकी, पुणे ४९९००३. फोन नं.: ०२०-२५८९०९३८/६५२०, ई-मेल: kirkee@indianbank.co.in

## स्थावर मालमत्ता विक्रीसाठी विक्री सूचना [See Proviso to rule 8 (6)]

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनाशिअल ॲसेट्स ॲंण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इन्टरेस्ट ॲक्ट, २००२ तरतुदी या सिक्युरिटीं इन्टरेस्ट (एन्फोर्समेन्ट) नियमावली २००२ च्या नियम ८(६)नुसार अंतर्गत या सह वाचण्यात याव्यात अचल मालमेत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलाव सूचना

सामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचीत करण्यात येते खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता हि यांच्या कडे तारण ठेवली असून त्यावर सिक्यूअर क्रेडिटर्स यांचा बोजा आहे. इंडियन बँके खडकी शाखेचे यांच्या कडे तारण ठेवली असून त्यावर सिक्युअर क्रेंडिटर्स यांचा बोजा आहे इंडियन बँकेचे कायदे कृत अधिकारी यांनी या तारण मालमत्तेची विक्री 90.0८.२०२२, रोजी लिलाव करण्यात येईल त्याचा रचनात्मक/प्रतिकात्मक ताबा घेतला असून सदर मालमत्ता 'जशी आहे तशी' 'जी जेथे आहे तेथे', 'जशी आहे तशी' या तत्वावर विक्री करावयाचे ठरवले आहे. त्याचे विद्यमान मालक **श्री. पद्मनाभन शेषाद्री** मुदलियार २) सौ. माला पद्मनाभन मुदलियार (प्लॉट नं–६५ स.नं.६७, श्री बालाजी निवास, रोड क्र. १५, गोकुळ नगर, धानोरी रोड, पुणे ४९९०९५). यांच्याकडून रक्कम रू.६६४५९७३.००/ - (रुपये सासष्ठ लाख पंचेचाळीस हजार एकशे त्र्याहत्तर फक्त 9९/०७/२०२२ या रकमेचे वसुलीसाठी इंडियन बँक खडकी शाखा, सिक्युअर क्रेडिटर्स यांनी विक्री करण्याचे ठरविले आहे.

# विक्रीस आणण्याच्या हेतूने नेमका उल्लेख करून वर्णन केलेल्या संपत्तीची विशिष्ट माहिती खालीलप्रमाणे;

तपशीलवार द्यावयाचे वर्णन	राखीव किंमत	ईएमडी	अगोदरचा बोजा
मालमत्तेचा तो सर्व भाग आणि पार्सल पहिल्या मजल्यावर निवासी फ्लॅट नं. १० मजला क्षेत्र १०५२ चौ. फूट म्हणजे ९७.७६ चौ. मीटर, टेरेस क्षेत्रासह व १९६.०० चौ. फूट म्हणजे १८.२१ चौ. मीटर. + पार्किंग नं. डिपी - २५ क्षेत्र २८८ म्हणजे २६.७६ चौ.मीटर प्रकल्पातील इमारत क्रमांक ए/९ <b>ब्रह्मा ॲव्हेन्यू</b> र हौिसंग सोसायटी लिमिटेड प्रकल्पामध्ये सर्वे नं. ६०/१ ए, ६०/२ बी, ६१/३बी, आणि सर्व्हे नं. १ ए /१/२ कोंढवा खुर्द पुणे महापालिकेच्या हर रिजस्ट्रार हवेली नं. १२, पुणे यांचे कार्यालय चतुःसिमा- पूर्वेसः मोकळे, प्रकलंट नं. १०४, उत्तरेसः मोकळे, दिक्षणेसः जिना / डक्ट/ पॅसेज	जपेंट क्षेत्र ट्रचौ.फुट को-ऑप ६४.२५ ६१/२, लाख दीत उप-	६.४२५ लाख	बँकेला ज्ञात नाही
मालमत्ता आयडी : IDIB6624968628	एओ आयडी : IDIB0473388		
	37 11 10		192 102

रजिस्ट्रार हवेली नं. १२, पुणे यांचे कार्यालय चतुःसिमा- पूर्वेसः मोकळे, फ्लॅट नं. १०४, उत्तरेसः मोकळे, दक्षिणेसः जिना / डक्ट/ पॅसेज	पश्चिमेस:		
मालमत्ता आयडी : IDIB6624968628	एओ आयडी : IDIB0473388		
लिलाव उघडण्याची तारीख आणि वेळ १०.०८.२०२२, ११:००:०० तास	लिलाव बंद होण्याची तारीख आणि वेळ		
मालमत्ता पाहण्याची तारीख: ०८/०८/२०२२ ते ०९/०८/२०२२	१०.०८.२०२२, १७:००:०० तास		
इएमडी खाते क्र. ६१६१८८५८०४,	बोली वाढवण्याची रक्कम :रु. २०,०००/-		
सीए- इंडियन बँक, भोसरी शाखा, पुणे	IFSC CODE: IDIB000B174		
विक्री संदर्भात अधिक माहिती नियम व अटी आमच्या पुढील दिलेल्या आ	मची सिक्युरिटी क्रेडिटर्सच्या वेबसाइट लिंक		

"https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp?property\_id=IDIB6514355163"ব্ दिलेल्या आहेत. बोलीधारकांनी ऑनलाईन बोलीमध्ये भाग घेण्यासाठी आमच्या ई लिलावाची सेवा प्रदाता **एमएसटीसी लि.**यांची वेब साईट (www.mstcecommerce.com) वर दिलेल्या आहेत.तांत्रिक सहाय्यासाठी कृपया कॉल करा एमएसटीसी हेल्पडेस्क नं. 033-२२९०१००४ आणि अधिक माहितीसाठी चे संपर्क क्रमांक सर्व्हिस प्रोव्हायडर्स च्या हेल्प डेस्कवर आहेत. नोंदणी स्थिती माहितीसाठी एमएसटीसी लि. कृपया संपर्क साधा ibapiop@mstcecommerce.com आणि इएमडी नोंदणी स्थिती माहितीसाठी ibapifin@mstcecommerce.com संपर्क साधा.

मालमत्तेचा तपशील आणि मालमत्तेच्या छायाचित्रांसाठी https://ibapi.in '9८००१०२६' आणि '099-४९१०६१३१ संपर्क करावा. निविदाकारांना वेबसाइट https://ibapi.in आणि www.mstcecommerce.com मधील मालमत्ता शोधताना वर नमुद केलेला प्रॉपर्टी आयडी नंबर वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दिनांक : २०/०७/२०२२ स्थळ : पुणे

(मजकूरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्म धरावा)



### कोटक महिंद्रा बँक लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः 27 बीकेसी, सी-27, जी-ब्लॉक, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (प्), मुंबई, महाराष्ट

प्राधिकृत अधिकारी

पिन कोड-400051 (कॉर्पोरेट ओळख क्रमांक-L65110MH1985PLC038137) क्षेत्रीय कार्यालयः कोटक महिंद्रा बँक लि., चीधा मजला, नियती युनिट्री, झोन-।।, वेखडा नगर, पुणे-411006.

लिलाव नि विक्रीसाठी जाहीर सूचना

हपया ही सूचना कर्जदार/ सह-कर्जदार/ जामीनदार आणि सर्व लोकांसाठी नवीन सूचना समजण्यात यावी की कोटक महिंद्रा बँक लि. च्या प्राधिकत अधिकाऱ्यांकडे तारण असलेल्या खालील वर्णनाच्य अचल मालमत्तांचा 'कोटक महिद्रा बँक लि.'च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी **प्रत्यक्ष ताबा** घेतलेला असन त्यांची 'जशी आहे जेथे आहे', 'जशी आहे जे काही आहे' आणि 'तेथे जे काही आहे' तत्त्वावर विक्री करण्यासाठी आमचे ई-लिलाव सेवा पुरवटादार मे सी । इंडिया प्रा.लि. यांच्या www.c1india.com या वेब पोर्टलवर ऑनलाईन प्रस्ताव आमंत्रित आहेत, खालील वर्णनाच्या अचल मालमत्तेची ही विक्री निम्नस्वाक्षरीकारांद्वारे याप्रमाणे घेण्यात येईलः कर्ज खाने क. 5611681365

कर्जदार/ जामीनदार/ गहाणकराचे नाव: मे. श्री प्रकाश तारा ट्रेडिंग कं., श्रीमती तृप्ती रुपेश लोडा, श्री रुपेश लोडा मागणी स्चना रक्कम [13(2) स्चना रक्कम]

अचल मालमतेचे वर्णन	आरक्षित	बयाणा	अचल मालमत्तांच्या	लिलावाचा
	किंमत	रक्तम	पाहणीचा दिनांक	दिनांक / वेळ
कार्यालय क. 213, दुसरा मजला, 'महालक्ष्मी मार्केट', सी.टी.एस. क. 3201, स.फ्र. 567/2ए/1, प्लॉट क्र. ई40 ते ई43, मार्केट वार्ड, बिबवेवाडी, पुणे-411037 आणि कार्यालय क्र. 217, दुसरा मजला, 'महालक्ष्मी मार्केट', सी.टी.एस. क्र. 3201, स.फ्र. 567/2ए/1, प्लॉट क्र. ई40 ते ई43, मार्केट वार्ड, बिबवेवाडी, पुणे-411037 आणि कार्यालय क्र. 303, तिसरा मजला, 'महालक्ष्मी मार्केट', सी.टी.एस. क्र. 3201, स.क्र. 567/2ए/1, प्लॉट क्र. ई40 ते ई43, मार्केट वार्ड, बिबवेवाडी, पुणे-411037 ताब्याचा प्रकार : प्रत्यक्ष	रु. 1,07,26,200/- (रुपये एक कोटी सात लक्ष सच्चीस हजार दोनशे फक्त)	रु. 10,72,620/- (रुपये दहा लक्ष बहात्तर हजार सहाशे वीस फक्त)	दिनांक 17.08.2022 रोजी स. 11.00 ते दु. 12.00 वा.	दिनांक 23.08.2022 येजी दु. 2.00 ते 3.00 वाजेपर्यंत

प्रस्ताव / बयाणा रक्कम सादर करण्याचा शेवटचा दिनांक- 22.08.2022 रोजी सार्य. 5.00 वाजेपर्यंत बोली वृद्धी रक्कमः रु. 1,00,000/- (रुपये एक लक्ष फक्त)

विक्रीच्या महत्त्वाच्या अटी व शर्ती:

स्थानः पुणे, दिनांकः 23-07-2022

) सदर लिलाव बोली दस्तावेजामधील अधिक अटी व शर्ती आणि तेथे दिलेल्या प्रक्रियेनुसार ग्रबविण्यात वेईल. बोली दस्तावेज, ई-लिलावात काढण्यात आलेल्या अनामत मत्तेचा तपशील आणि ऑनलाईन सादर करावयाच्या बोली प्रपत्रासाठी बोलीदार आमचे ई-लिलाव सेवा पुरवटादार मे. सी १ इंडिया प्रा.लि. यांच्या https://www.bankeauctions.com या वेबसाईटला भेट देऊ शकतात; ? ) सर्व इच्छुक खरेदीदार/ बोलीदार्यना वर नमूद दिनांकास व वेळी सदर ई-लिलावात सहभागी होण्वासाठी https://www.bankeauctions.com

या वेब पोर्टलवर आपले नाव नोंदवावे लागेल आणि स्वतः आपला युजर आयडी व पासवर्ड निःशुल्क जनरेट करावा लागेल. 3) कोणत्याही चौकशीसाठी, महितीसाठी, मदतीसाठी, प्रक्रियेसाठी आणि ई-लिलावाच्या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी संभाव्य बोलीदार आमचे ई-लिलाव सेवा

भागीदार मे. विनोद चौहान, यांचेशी टेली.क्र. +91-7291971124, 25, 26, मोबाईल क्र. 9813887931 आणि ई-मेल आयडी delhi@c1india.com व support@bankeauctions येथे संपर्क साधु शकतात.

🕻 ) प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सदर मालमत्तेवर कोणतेही बोजे नाहीत. परंतु, इच्छुक बोलीदार आधी वेळ घेऊन मालमत्तेची आणि कागदपत्रांची पाहणी करू शकतात आणि त्यांनी आपली बोली सादर करण्या अगोदर ई-लिलावात काढण्यात आलेल्या मालमत्तेवरील बोजे, मालकी हक इ. बाबत आणि सदर मालमत्तेवर परिणाम करू शकणाऱ्या दावे/ अधिकार/ थकबाकी इ. बाबत स्वतंत्रपणे चौकशी करावी. सदर ई-लिलाव जाहिरात केएमबीएल वांचेकडून देण्यात येणारे वचन किंवा प्रतिनिधित्व नाही. सदर मालमत्तेची केएमबीएल यांना ज्ञात व अज्ञात अशा सर्व विद्यमान व भावी बोज्यांसह विक्री करण्यात येत आहे. इतर पक्षांद्वारे करण्यात येणास्या दाव्यांसाठी/ अधिकार/ थकबाकीच्या मागणीसाठी प्राधिकृत अधिकारी/ सुरक्षित धनको कोणत्याही प्रकारे जबाबदार नसतील

सदर ई-लिलावात सहभागी होण्यासाठी इच्छक खोरेदीदार/बोलीदारांना पॅन कार्ड, आधार कार्ड, निवासाचा पत्ता आणि कंपनी असल्यास बोर्डच्या ठरावाची प्रत व पत्त्याचा पुरावा इ. च्या स्वाक्षांकित प्रतीसह 'कोटक महिंद्रा बँक लिमिटेड' बांचे नावे काढण्यात आलेल्या आणि पुणे येथे देय असलेल्या डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपातील अनामत मत्तेसाठी विनाव्याज परतावायोग्य बयाणा रक्कम भरल्याच्या पुराव्याचे तपशील (https://www.bankeauctions.com) या वेबसाईटवर सादर/ अपलोड करावे लागतील

याद्वारे कर्जदार/ गहाणकार/ जामीनदारांना सर्फेसी अधिनियमातील नियम 6(2), 8(6) व 9(1) अंतर्गत 15 दिवसांची वैधानिक सूचना देण्यात येते की त्वांनी वर नमृद थकबाकीचा अद्ययावत व्याज आणि खर्चांसह सदर सुचनेच्या दिनांकापासून पंधर दिवसांचे आत भरणा करावा आणि आपल्या दावित्वाची पूर्तता करावी आणि तसे न केल्यास अनामत मत्तेची वर नमूद अटी व शतीनुसार विक्री करण्यात वेईल. इंग्रजी भाषेतील आणि स्थानिक भाषेतील विक्री सूचनेत काही फरक असल्यास इंग्रजी भाषेतील आवृत्ती ग्राह्म धरण्यात येईल आणि ती अंतिम कॉपी आहे असे समजून वादावर पडदा टाकण्यात येईल कर्जदार/ जामीनदार/ गहाणकाराने विक्रीच्या दिनांकाअगोदर बँकेस घेणे असलेल्या थकबाकीचा भरणा केल्यास लिलाव थांबविण्यात येईल.

विक्रीच्या अटी व शर्तीच्या तपशीलासाठी कृपया आमच्या अधिकृत वेबसाईटला https://www.kotak.com/en/bank-auctions.html येथे मेट द्यावी किंवा प्राधिकृत अधिकारी श्वेता कामत यांचेशी 8976957663, ईमेल आयडी: Shweta.kamath@kotak.com, श्री खीद्र द्विवेदी यांचेशी 9764443818, ईमेल आयढी: Ravindra.dwivedi@kotak.com येथे आणि श्री अशोक मोटवानी यांचेशी 9873737351, ईमेल आवडीः ashok.motwani@kotak.com येथे बँकेच्या वर नमृद क्षेत्रीय कार्यालयात संपर्क साधावा.

विशेष सूचनाः सदर ई-लिलाव कोटक महिंद्रा बँक लिमिटेड (केएमबीएल) यांचे वतीने आमचे सेवा पुरवटादार मे. सी1 इंडिवा प्रा.लि. यांचेद्वारे आधीच

निर्दिष्ट करण्यात आलेल्या दिनांकास राम्ब्विण्यात येईल आणि बोलीदार आपले घर/ऑफिस/आपल्या आवडीच्या ठिकाणी बसून आरक्षित किमतीपेक्षा अधिक रकमेचा प्रस्ताय देऊ शकतात. इंटरनेट जोडणी आणि इतर आवश्यकतांची पूर्तता करणे ही जबाबदारी संपूर्णपणे बोलीदारांची असेल. कृपया लक्षात घ्यावे की इंटरनेट खंडित होणे (मग ते कोणत्याही कारणास्तव असो) ही संपूर्णपणे बोलीदारांची जबाबदारी असेल आणि या अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीसाठी केएमबीएल किंचा सी1 इंडिया प्रा.लि. यांना जबाबदार धरता येणार नाही. अशी अप्रिय स्थिती टाळण्यासाठी बोलीदारांना विनंती आहे की त्यांनी योग्य तं तरत्द/ पर्यायी व्यवस्था करावी जेणेकरून त्यांना अशा पर्रिस्थतीवर मात करून सदर ई-लिलावात यशस्वीपणे सहभागी होता येईल. परंतु, अशी गुंतागुंतीची परिस्थिती टाळण्यासाठी बोलीदारांना आपली बोली देण्यासाठी/ तीत वाढ करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत थांबून न राहण्याची विनंती करण्यात येते.

प्राधिकत अधिकारी, कोटक महिंद्रा बैंक लिमिटे

homefirst

होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सीआवएन : यु६५९९०एमएच२०१०पीटीसी२४०७०३ वेबसाईट : homefirstindia.com फोन नं : १८००३०००८४२५ इंमेल आवडी : loanfirst@homefirstindia.com

ही जाहीरात २१/०७/२०२२ रोजी या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या ई-लिलाव जाहीराती संदर्भात आहे, ज्यामध्ये गाब्याची तारीख ऋणको / सह-ऋणको सुरेखा वसंत बुराटे, प्रसाद अरविंद तारकुंडे यांच्या अनुसार १२/०७/२०२२ याऐवजी १७/०७/२०२२ अशी चुकीची प्रसिद्ध झाली होती आणि ऋणको / सह-ऋणको शाम तेज् यादव, चंद्रवती एस. यादव यांच्या अनुसार १५/०६/२०२२ वाऐवजी १८/०६/२०२२ अशी चुकीची प्रसिद्ध झाली होती. अचुक तारखा अनुक्रमे १२/०७/२०२२ व १५/०६/२०२२ आहेत. अन्य तपशील तोच राहील. प्राधिकत अधिकारी द्वारा स्वाक्षरीकत तारीख : २३-०७-२०२२ स्थळ : पुणे होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड

४था मजला, गोंदरेज मिल्लेनिअम, कोरेगाव रोड ९, एसटीएस १२/१, पुणे-४११ ००१, महाराष्ट्र, भारत. सीआयएन : एल३१३००पीएन२०००पीएलसी२०२४०८ फोन : +९१-०२०-३०५१ ४००० फॉक्स : +९१-०२०-३०५१ ४११३ वेबसाईट : www.stl.tech ईमेल आयडी : secretarial@stl.tech

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा घेण्यात येणाऱ्या २३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, पुस्तिका बंद असणे व लाभांशाबाबत माहिती

याद्वारा सूचना देण्यात येते की कंपनीची २३वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") निगम् कामकाज मंत्रालयाद्वारा निर्गमित केलेली जनरल सक्युलसं नं.अनुक्रमे ०२/२०२२, १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० च ०२/२०२१ दिनांकित ०५ में, २०२२, १३ जानेवारी, २०२१, ०५ में, २०२०, १३ एप्रिल, २०२० च ०८ एप्रिल, २०२० आणि सिक्युरिटिंग अँड एक्सचेंग बोर्ड ऑफ इंडिया द्वारा निर्गमित केलेली सक्युलेर नं. सेबी/ एचओ/ सीएफडी/ सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांकित १३ मे २०२२, सेबी/ एचओ/ सीएफडी/ सीएमडी२/ सीआयआर/ पी/२०२१/११ दिनांकित १५ जानेवारी, २०२१ य सेबी/ एचओ/ सीएफडी/ सीएमडी१/ सीआयआर/ पी/२०२०/७९ दिनांकित १२ मे, २०२०आणि अन्य सर्व लाग् कायदे (यापुढे एकत्रितरित्या "सक्युलसं" म्हणून संदर्भित) अनुपालनार्थ सामायिक स्थव्यी सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशियाय व्हिडिओ कॉन्फरन्सीग ("व्हिसी")/ अदर ऑडिओ-व्हिज्युअल मिन्स ("ओएव्हिएम")द्वारा शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२ रोजी स. ०९,०० वा. (भाप्रवे) घेण्याचे निर्धारित करण्यात आले आहे.

पूर्वीक्त सक्युलर्सच्या अनुपालनार्थ, "एजीएम"ची सूचना आणि वित्तिय वर्ष २०२१-२२ ("एजीएम कागदपत्रे")चा वार्षिक अहवाल सदस्यांना इलेक्ट्रॉनिक प्रणालीत पाठविण्यात येणार आहेत ज्याचे ईमेल पत्ते कंपनी किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे ("डीपी") नोंदणीकृत आहेत. "एजीएम"ची कागदपत्रे www.stl.tech या कंपनीच्या वेबसाईटवर, स्टॉक एक्सचेजेसच्या म्हणजेच अनुक्रमे बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.bseindia.com व www.nseindia.com या वेबसाईट्सवर, आणि https://evoting.kfintech.com य केफिन टेक्नोलॉजीस लिमिटेड, रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्फर एजन्ट ("केफिन")च्या वेबसाईटवरसुद्धा

सदस्य केवळ "किसी"/ "ओएकिएम" द्वारा "एजीएम"मध्ये उपस्थित राह् शकतील. कंपन्य अधिनियम, २०१३ ("कायदा")च्या कलम १०८ व त्याखाली तयार केलेल्या नियमांसह वाचलेल्या आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५, ("लिस्टिंग रेग्युलेशन्स") च्या रेग्युलेशन ४४च्या अनुसार सदरयांना "एजीएम"मध्ये उपलब्ध करून दिलेल्या रिमोट ई-वोटींग किंवा ई-वोटींग सिस्टमचा वापर करून त्यांचे मतदान करण्याची संधी उपलब्ध असणार आहे. कंपनीने ई-वोटींग सुविधेची तरतृद करून तसेच "व्हिसी"/ "ओएव्हिएम" द्वारा आयोजनाकरिता अधिकृत एजन्सी म्हणून केफिनची सेवा नियुक्त केली आहे.

ई-वोटीगकरिता सविस्तर तपशील आणि "किसी"/ "ओएकिएम" हारा "एजीएम"मध्ये सहभागी होण्याबाबत प्रक्रियेची भागधारकांच्या २३व्या "एजीएम"च्या सचनेमध्ये तरतद करून देण्यात येणार आहे ज्या सदस्यांकडे डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात भाग आहेत त्यांना विनंती करण्यात यैते की त्यांनी त्यांच्या 'डीपी''द्वारा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरिजकडे त्यांचा इंमेल पत्ता व मोबाईल नंबसंची नोंदणी करावी. ज्या सदस्यांकडे प्रत्यक्ष स्वरूपात भाग आहेत त्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी einward.ris@kfintech.com यावरून केफिनकडे अन्य संबंधित फॉर्म्स आणि विहित प्रपत्रील आयएसआर-१ मध्ये त्यांच्या तपशीलाची नोंदणी करावी/ अपडेट ठेवावा. सदस्य www.stl.tech या कंपनीच्या वेबसाईटवरून विहित प्रपत्रे डाउनलोड करू शकतील. ई-वोटींग समाविष्ट "विहसी"/ "ओएव्हिएम" द्वारा "एजीएम" मध्ये सहभागी होण्याकरिता लॉग-इन

प्पशील आणि/ किंवा "एजीएम" कागदपत्रे केफिनकडे पूर्वीवत कागदपत्रे पाठवृनसुद्धा प्राप्त करता येतील त्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते व मोबाईल नंबर्स नोंदणीकृत केलेले नाहीत आणि ई–वोटींगकरिता लॉग-इन आयडी आणि पासवर्ड यासह पूर्वोक्त कागदपत्रे स्वीकारण्यास इच्छुक आहेत ते https://ris.kfintech.com/email\_registration/ या लिंकवर क्लिक करून आणि प्रक्रियेचे अनुसरण करून केफिनकडे स्वतःची तात्पुरती नींदणी करू शकतील.

लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन ४२ चासह वाचलेल्या कायद्याच्या कलम ९१च्या अनुसार कंपनीच्या सदस्यांची नोंदवही आणि शेअर ट्रान्सफर खुक्स वित्तिय वर्ष २०२१–२२च्या अंतिम लाभांशाकरिता सदस्यांचे डक्क निश्चित करण्याकरिता बुधवार, २४ ऑगस्ट, २०२२ पासुन ते शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद ठेवण्यात येणार आहे. लाभांशाचे प्रदान, एकदा का मान्यता मिळाल्यास, सदस्यांना, ज्यांनी त्यांचा बैंक अकाउंट तपशील अपडेट ठेवला आहे, इलेक्टॉनिक प्रणालीत करण्यात येणार आहे. डिव्हिडंट वॉरेंट्स/ डिमांड ड्राफ्ट्स सदस्यांच्या नोंदणीकृत पत्यांवर, ज्यांनी त्यांचा चैंक अकाउंट तपशील अपडेट ठेवलेला नाही, लवकरात लवकर पाटविण्यात येणार आहेत. वेळेत इलेक्ट्रॉनक प्रणालीत लाभांशाची स्वीकृती होण्याच्या उद्देशाने सदस्यांना विनंती करण्यात येते की त्यांच्या सपूर्ण बैंक तपशीलाची नोंद करावी/ अपडेट ठेवावेत

ए) जर भाग डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात असल्यास आवश्यक कागदपत्रे सादर करून त्यांचे डिमॅट

बी) केफिनकडे, जर भाग प्रत्यक्ष स्वरूपात असल्यास, पुढील कागदपत्रे सादर करून (१) स्वाक्षरीकृत विनंती पत्राची स्कॅन्ड प्रत ज्यामध्ये भागधारकाचे नाव पत्ता, फोलिओ नंबर, बँक तपशील (बँक अकाउंट नंबर, बँक व शाखेचे नाव, आयएफएससी, एमआयसीआर तपशील) समावेश असेल) (२) पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित प्रत आणि (३) कॅन्सल्ड चेक लिफ. लाभांशाचे प्रदान लागृ दरात टॅक्स ऑट सोर्स (टीडीएस) वजातीच्या विषयाधीन असणार आहे. अधिक तपशीलाची "एजीएम"च्य स्चनेसह सदस्यांना तरत्व करून देण्यात येईल. सदस्य अधिक तपशीलाकरिता www.stl.tech या वेबसाईटला सुद्धा भेट देवू शकतील किंवा einward.ris@kfintech.com यावर लेखी विनंती पाठव शकतील. संचालक मंडळाच्या आदेशाद्वारा स्थळ : पुणे

तारीखाः २३ जुलै, २०२२

# कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड पाला-पाटाल उन्हरी CIN: L45200PN1991PLC129428 नोंदणीकृत कार्यालय: दुसरा मजला, सिटी पॉईंट, ढोले पाटील रोड, पुणे - ४९९००९

कंपनी सचिव व कॉपीरेट जनरल काउंसेल

Website: www.koltepatil.com Email: investorrelation@koltepatil.com

३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, बुक क्लोजर आणि ई-मतदान माहिती संबंधीची नोटीस

सूचित करत आहोत की कंपनीची **३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, (''३१ वी सभा'')** शनिवार, दिनांक १३ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी ११.४५ वाजता (भा.प्र.वे) व्हिडिओ

कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'') किंवा दृकश्राव्य (''ओएव्हीएम'') सुविधेव्दारे सामान्य ठिकाणी सदस्यांच्या उपस्थितीशिवाय, कंपनी कायदा २०१३, सामान्य परिपत्रक क्र. १४/२०२०, दिनांक ८ एप्रिल २०२०, परिपत्रक क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, परिपत्रक क्र. २०/२०२० दिनांक ०५ मे २०२०, परिपत्रक क्र. २/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१, आणि परिपत्रक क्र. २/२०२२ दिनांक ०५ मे २०२२ कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेले 'एकत्रितपणे एमसीए परिपत्रके' म्हणून संदर्भित) आणि सिक्युरिटी ॲण्ड एक्सेंज बोर्ड ऑफ इंडियाने जारी केलेल्या परिपत्रक क्र. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 दिनांक १२ मे २०२०, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 दिनांक १५ जानेवारी २०२१ आणि SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 दिनांक १३ मे २०२२, अन्वये सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी परिपन्नक), मध्ये नमूद केल्यानुसार ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, (''३१ वी सभा'') समेच्या सूचनापत्रिकेत नमूद केलेल्या व्यवहारासाठी घेण्यात येणार आहे

नमूद केलेल्या एमसीए परिपत्रके आणि सेबीच्या परिपत्रकाच्या अनुषंगाने ज्या सदस्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी सहभागी यांच्याकडे नोंदविलेले आहेत त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१-२०२२ चा वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक पध्दतीने ईमेल पत्त्यावर ईमेलद्वारे पाठविली गेली आहेत.

कंपनीचा वार्षिक अहवाल (संचालकांचा अहवाल, लेखा परिक्षकांचा अहवाल आणि वित्तीय स्टेटमेन्ट सहित), ही माहिती ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कंपनीच्या संकेतस्थळावर www.koltepatil.com स्टॉक एक्सचेंच्या संकेतस्थळावर म्हणजेच बीएसई लिमिटेडच्या संकेतस्थळावर www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या संकेतस्थळावर www.nseindia.com व सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस(इंडिया) लिमिटेडच्या संकेतस्थळावर www.evotingindia.com येथे उपलब्ध करून दिलेली आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ च्या तरतुर्दीनुसार, कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) २०१४ च्या नियम १० नुसार सेबी च्या नियम ४२ नुसार (लिस्टींग ऑब्लीगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियमन २०१५ च्या तरतुर्दीच्या अनुषंगाने नोटीस देण्यात येत आहे की अंतिम लाभांश मिळण्यास पात्र असणाऱ्या सदस्यांची नावे निश्चित करण्यासाठी, कंपनीच्या इक्विटी शेअर्ससाठी सदस्यांची नोंदणी आणि हस्तांतरण पुस्तके रविवार, ०७ ऑगस्ट २०२२ ते शनिवार, १३ ऑगस्ट २०२२ (दोन्ही दिवसांसह) बंद राहतील सदस्यांचे मतदान हक्क कपंनीच्या भरलेल्या भांडवलाच्या त्यांच्या दि. ०६ ऑगस्ट २०२२

करणाऱ्या कोणत्याही भागधारकाने रिमोट ई-व्होटिंगसाठीच्या नोटीस मधील सूचनेस अनुसरण करावे आणि व्हर्च्युअल मीटिंगमध्ये सामील व्हावे. (कट ऑफ डेट) च्या दिवशी नसलेल्या भागधारकाने ही सूचना केवळ माहितीच्या उददेशाने

(कट ऑफ डेट) हिश्श्याच्या प्रमाणात असतील. कट ऑफ तारखेनुसार कपंनीचा शेअर धारण

३९ वी सभेच्या नोटीस मध्ये लाभांशावर कर कपात संदर्भात सूचना दिलेल्या आहेत. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ नुसार तसेच नियम २० कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४ नुसार व सेबी (लिस्टींग ऑब्लीगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम २०१५ च्या नियम ४४ नुसार इलेक्ट्रॉनिक मतदानाची सदस्यांना सुविधा उपलब्ध आहे. कंपनी ई-मतदार सुविधेसाठी सेंट्रल डिपॉझिटरी

सर्व्हेसेस लिमिटेड (सीडीएसएल) सह करार करण्यात आला आहे. सदर ई–मतदानाच्या सूचनांसाठी वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस पहा. ई–मतदान मंगळवार, दि. १० ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ०९.०० वाजता सुरूवात होईल आणि शुक्रवार, दि. १२ ऑगस्ट २०२२ रोजी साय. ०५.०० वाजता बंद होईल. पारदर्शक

पध्दतीने ई-मतदान प्रक्रिया व काळजीपूर्वक छाननी करणेसाठी कंपनीने श्री.श्रीधर मुदलियार, अथवा श्रीमती मीनाक्षी देशमुख, पार्टनर में. एसव्हिडी ॲण्ड असोसिएट्स, कंपनी सचिव, पुणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ई–मतदान संबंधित कोणतीही शंका/तक्रारी बाबतीत, नेहमी विचारले जाणारे प्रश्न (सामान्य प्रश्न) आणि ई- मतदान मॅन्युअल www.evotingindia.co.in वर पहा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर लिह्न पाठवू शकता किंवा १८००२२५५३३ यावर फोन करू शकता.

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याच्या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी बाबत श्री. राकेश दळवी, (सीडीएसएल), सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्यूचरॅक्स मफतलाल मिल कंपाऊंड्स, एनएम जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई-४०००१३ यांच्याशी संपर्क साधावा. किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल पाठवा किंवा १८००२२५५३३ यावर संचालक मंडळाच्या हकुमानुसार

कोलते-पाटील डेव्हलपर्स लि. करीता

श्री. विनोद पाटील

कंपनी सेक्रेटरी आणि कंम्लायन्स अधिकारी मेंबरशिप नं. A13258

दिनांक : २२/०७/२०२२

ठिकाण : पुणे

प्राधिकृत अधिकारी